

श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव,
आदिवासी विकास विभाग याच्या
नेपाळ येथील विदेश दौऱ्यास मान्यता
देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: आस्था-२०१८/प्र.क्र.११६/का.१
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
तारीख: २५ मे, २०१८

संदर्भ-

- १) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी संदर्भ क्र. EPC२३०५१८३१९७४NP व EPC२४०५१८३१९९९NP, दि.२५/०५/२०१८ अन्वये दिलेली मान्यता

प्रस्तावना -

"मिशन शौर्य" अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय आश्रम शाळा बोर्डा, देवडा व जिवती जि. चंद्रपूर येथील १० आदिवासी विद्यार्थी गेले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांमार्फत शिखर पादाक्रात करण्याची कामगिरी करून आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी दि. २६.०५.२०१८ ते ३०.०५.२०१८ या कालावधी काठमांडू, नेपाळ येथे श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व श्री. मंताड राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया (तत्कालीन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर) हे जाणार आहेत. यानुषंगाने सदर विदेश दौऱ्यास केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दि.२५.०५.२०१८ च्या संदर्भ क्र.EPC२३०५१८३१९७४NP व EPC२४०५१८३१९९९NP अन्वये राजकिय मान्यता (Political Clearance) दिलेली आहे. त्यानुसार श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व श्री. मंताड राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या विदेश दौऱ्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यास अनुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय -

श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व श्री. मंताड राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या दिनांक २६.०५.२०१८ ते ३०.०५.२०१८ या कालावधीत "मिशन शौर्य" अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठीच्या नेपाळ येथील विदेश दौऱ्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर दौऱ्यासाठी येणारा खर्च मागणी क्र. ४(००)०९०, सचिवालय (००)(००)(०१), आदिवासी विकास विभाग (अनिवार्य) लेखाशिर्ष २२५१ ०२११, बाब-२२, विदेश खर्च या लेखाशिर्षाखाली सन २०१८-१९ मध्ये उपलब्ध निधीमधून भागविण्यात यावा.
३. हा शासन निर्णय शिफारस समितीच्या तसेच केंद्र शासनाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.
४. श्रीमती मनिषा वर्मा, प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग व व श्री. मंताड राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांना नियमानुसार देय दैनिक व इतर भत्ते अनुज्ञेय राहतील.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०५२५१८०४१२६६२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुनिता गायकवाड)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (आ.वि.) ,यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
३. मा.राज्यमंत्री (आ.वि.) ,यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई,
५. अपर मुख्य सचिव (सेवा),सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
६. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
७. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
८. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
९. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
- १०.महालेखापाल (लेखा परीक्षा) , महाराष्ट्र-१, मुंबई
- ११.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई

- १२.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (रोख शाखेमार्फत)
- १३.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १४.अवर सचिव /कक्ष अधिकारी (कार्यासन ५ व ६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय,
मुंबई
- १५.लेखा अधिकारी, रोख शाखा, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १६.सर्व संबंधित अधिकारी
- १७.निवड नस्ती.